

Silver Crest Co-operative Housing Society Limited

Reg. No. MUM-2/WL/HSG/(TC) 9902/2009-2010 / Year 2009 Dt. 30-5-2009
Plot No. 31, C.T.S. No. 119 F/1A, Tungwa Village, Raheja Vihar, Powai, Mumbai - 400 072.

51

No.

(Registered under M. C. S. Act. 1960)

F.L. No. 621

Authorised Share Capital Rs. _____ Divided into _____ Share each of Rs. 5/-
Member's Register No. 51 Share Certificate No. 51

THIS IS TO CERTIFY that Shri/Smt/Ms. MR. CHANDRASEKAR PRABHAKOR
MANOOR

of Mumbai is the Registered Holder of FIVE Shares from No. 256 To 261
to _____ of Rupees FIFTY EACH
in SILVER CREST CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED subject to the
bye-laws of the said Society and that upon each of such Shares the sum of Rupees Fifty
has been paid.

GIVEN under the Common Seal of the said Society at 30th this May
day of 2009.



Chairman

Hon. Secretary
Chandrasekhar Manoor

Member of the Committee
Dinesh NN

P.T.O

Memorandum of the transfers of the within mentioned Shares.

Committee Member

Hon Secretary

(285)



Timestamp: February 04, 2010
10:38:29 AM

पावती

Original
नोटणी 39 म
Regn. 39 M

पावती क्र.: 1330

पापाचे नाव तुम्हारा

टिनांक 04/02/2010

दस्तऐवजाचा अनुक्रमांक वदर३ - 01314 - 2010
प्रकार कराऱ्याचा कराऱ्याचा

DELIVERED

सादर करणाराचे नाव: जशोक महाईय, यनगं - -

नोटणी फी	30000.00
प्रकार (आ. 11(1)), प्रत्यांकनाची नवकल (आ. 11(2))	520.00
वाजात (आ. 12) व छागासिप्रण (आ. 13) -> एकत्रित फी (26)	
एकूण रु.	30520.00

प्राप्तिकरण हो दस्ता व तारीख 04/02/AM हो 00:52AM संधेत

DELIVERED

मुद्रा
विष्यम निवृत्त
कराऱ्याचा (ठारी)

गारे मुद्रा: 3051500 रु मोबदला: 25,000
संधेत मुद्राक शुल्क: 152250 रु.
प्रकार डॉलर नोड्याच्यामुळे
प्रकार डॉलर दो शौल नोड्यामुळे
प्रकार डॉलर दो शौल नोड्यामुळे

संधेत दुसऱ्याचा (ठारी)
दूसरा (ठारी-२)

मुल्यांकन पत्रक

टिनाक 2/4/2010

२४८

मुल्यांकनाचे वर्ग

2010

जिल्हा

मध्ये(उपनगर)

प्रमुख मूल्य विभाग

११७-तुंगवा - कुलो

उपमुख विभाग

११७/५४४A-भुमाग-तुंगवा गावातील खालील दरेविलेल्या मिळकती

मिळकतीचा क्रमांक

सि.टी.एस. नंबर -- ११९

नागरी क्षेत्राचे नाय

मध्ये(उपनगर)

पिळकतीचे वर्गक्रिया

बाढीव

वाजार मूल्य दर तक्त्यानुसार प्रति चौ. मीटर मूल्यदर

चूली जमीन

43,600

विवासी सदनिका

72,600

कार्यालय

87,100

२०९०

औद्योगिक

72,600

दुकाने

108,000

मिळकतीचे क्षेत्र

40.03

चौरस मीटर

वार्षिकमार्य घर्गीकरण

१-आर सी सी

मिळकतीचा वापर

विवासी सदनिका

उद्योग संविधा

आहे

मिळकतीचे वर्ण

० TO २

(Rule 5)

मजऱ्या

६

प्रसा-यानुसार मिळकतीचा
प्रति चौ. मीटर मूल्यदर

= प्रसा-यानुसार मिळकतीचा प्रति चौ. मीटर मूल्यदर * घरारा टक्केवारी

= 72,600.00 * 100.00 / 100

= 72,600.00

(Rule 5 or 8)

A) मुख्य मिळकतीचे मूल्य

= प्रसा-यानुसार मिळकतीचा प्रति चौ. मीटर मूल्यदर * मिळकतीचे क्षेत्र

= 72,600.00

* 40.03

* मजऱ्या विहाय घट/घाट

= 3,051,486.90

* 105.00 / 100

105.00

$$\begin{aligned}
 & \text{प्रति अंतिम मूल्य} \\
 & = \text{मुख्य मिळकतीचे मूल्य} + \text{तक्कप्राचे मूल्य} + \text{पांढराच्याचे मूल्य} + \text{खुल्या जमिनीवरील वाढन तक्काचे मूल्य} + \\
 & \quad \text{वाढारा वाढन तक्काचे मूल्य} + \text{लगतच्या गट्ठाचे मूल्य} + \text{वार्षिक गट्ठाचे मूल्य} + \text{उमारी भोवतोर्या खुल्या जागीचे मूल्य} \\
 & = A + B + C + D + E + F + G + H \\
 & = 3,051,486.90 + 0.00 \\
 & \quad + 0.00 \\
 & = 3,051,487.00
 \end{aligned}$$



"Photocopy"

THE BANK OF RAJASTHAN LTD.

Deposit Br. P. W. Date: 14/01/10

Pay to The Bank of Rajasthan Ltd. Stamp FRK A/c

Franking Value	Rs.	1,52. 250/-
Service Charges	Rs.	10/-
Total	Rs.	1,52. 350/-



E-22-3	
9328	2
2090	

(For Bank's Use only)

THE BANK OF RAJASTHAN LTD.

Authorised Signature: *A. S. Dhad*

Chandivali, Mumbai

Drawn on Bank
DD / Cheque No.

Tran ID

Franking St. Name: THE BANK OF RAJASTHAN LTD.

Officer

ADH 1/10/2010 X 10L 06/2008


AGREEMENT FOR SALE

THIS AGREEMENT FOR SALE is made and entered into at Mumbai this 29th day of JANUARY, 2010 BETWEEN MR CHANDRASHEKHAR PRABHAKAR PHANSATKAR aged about 46 years, Adult, Indian Inhabitant, Owner of Flat No.601, 6th floor, "A" Wing, Silver Crest, Raheja Vihar, Plot No.B, Andheri (E), Mumbai-400072,

aged about 2 years, hereinafter referred to as the 'THE VENDOR' (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof shall mean and include his successors and permitted assigns) of the FIRST PART;

* AND *


MR ASHOK MAHADEV VANGE aged 41 years, adult, Indian Inhabitant, having address at 401-12-B, Abhilasha Co.Op. Hsg. Soc. Ltd., Chandivali Mhada Colony, Sakinaka, Mumbai-400072, hereinafter referred to as 'THE PURCHASER' (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof shall mean and include his legal heirs, executors, administrators and assigns) of the SECOND PART.



D-511 ST/PVY/C R 3260/1152-3404
Mumbai-400 072
Branch of Raheja Vihar
The Baroda Road, Mumbai - 400 072


STAMP DUTY
RS. 0152/-

269



WHEREAS:

- i) The Vendor herein is the Owner of the Flat No. 601 on the 6th floor in the "A" Wing of the building known as Silver Crest of Raheja Vihar situated at Plot No.B, Andheri (E), Mumbai - 400072, admeasuring about 358.98 sq.ft. Carpet Area, more particularly described in the schedule hereunder written and hereinafter for the brevity sake referred to as "the said premises".
- ii) The Vendor had purchased the said premises from the Developers HILL CREST DEVELOPERS (PROP.: K. RAHEJA CORP. PVT. LTD.) (hereinafter referred to as "Said Builders") by and under Agreement dated 29th October, 2004, for the terms, covenants and consideration as mentioned therein. The aforesaid agreement is registered in the Office of the Sub-Registrar of Assurance, Kurla - III, vide Serial No. **BDR-13-98-2005** on 5.1.2005.
- iii) The Vendor has not committed any breach of the terms and conditions of Agreement dated 29th October, 2004 and has performed all the obligations there under in respect of the said premises.
- iv) The Vendor has represented to the Purchaser that the Vendor is desirous of disposing off the said premises and the Purchaser herein has agreed to purchase the said premises from the Vendor together with all the rights, title and interest of the Vendor in the said premises and the shares to be allotted by the (proposed) society of the flat owners to be formed and registered including rights and deposits as member of the proposed society.
- v) The Vendor has agreed to grant, convey, sell, assign, transfer and assure unto the Purchaser and the Purchaser has agreed to purchase and acquire the said premises from the Vendor for total sum of consideration of **Rs.25,00,000/- (RUPEES TWENTY FIVE LACS ONLY)** on the terms and conditions hereinafter appearing.



बद्र-३	
१३८	४
२०९०	

NOW THIS AGREEMENT WITNESSETH AND IT IS HEREBY AGREED
BY AND BETWEEN THE PARTIES HERETO AS FOLLOWS:

1. The Vendor hereby agrees to grant, convey, sell, transfer, assign and assure unto the Purchaser the said Flat No.601 on the 6th floor in the "A" Wing of the building known as Silver Crest of Raheja Vihar situated at Plot No.B, Andheri (E), Mumbai-400072, along with the shares to be allotted by the (proposed) society of the flat owners to be formed and registered and rights and deposits as members of the said proposed society and the beneficial right, title interest, claim, demand and benefit wheresoever of the Vendor in the said premises together with permanent and absolute right of use, possession and occupation of the said premises and all the benefits appurtenant thereto and deriving there from and also funds, deposits, reserves, etc. standing to the credit of the Vendor in respect of the said premises absolutely and forever for a total sale consideration of Rs.25,00,000/- (RUPEES TWENTY FIVE LACS ONLY).
2. In pursuance of the above clause No.1, the Purchaser has been paid a sum of Rs.4,00,000/- (Rupees Four Lacs Only) to the Vendor, being the part payment towards consideration of the said premises on execution of this Agreement (the payment and receipt whereof the Vendor doth hereby admits, confirms and acknowledges).

It is agreed by and between parties hereto that Rs.21,00,000/- (Rupees Twenty One Lacs Only) shall be paid by the Purchaser to the Vendor on or before 30 days from the date of the registration of this Agreement.

It is agreed between both the parties that if in any circumstances the purchaser is unable to pay the balance consideration within 30 days as agreed hereinbefore, then this agreement is become null and void and the Vendor will return the payment which he received from the Purchaser till date.



२५०
२५०
वासिनी और शान्त

3. The Vendor shall put the Purchaser in quiet, ~~वासिनी और शान्त~~ and peaceful possession of the said premises after full and final payment made by the Purchaser to him and here onwards the Purchaser shall be entitled to have, hold and possess the said premises and enjoy the occupation and benefits of the said premises absolutely and forever without any claim of the Vendor and/or any person or persons claiming for or on behalf of the Vendor and/or through, under or in trust for the Vendor.
4. The Vendor shall handover original Agreement dated 29th October, 2004 along with its registration related documents and/or any other document pertaining to the said premises to the Purchaser.
5. The Purchaser, by virtue of this agreement shall be entitled to take possession of the said premises from the Vendor and the Vendor shall sign all such papers or documents as may be required by the said Builders to enable the Purchaser to take possession and ownership thereof.
6. The Vendor hereby declares, represent and covenant with the Purchaser as follows:
- a. The Vendor purchased the said premises for the purpose of investment and is the sole owner of the said premises and no other person/entity has any share, right, title or interest therein or any part thereof.
 - b. The Vendor is entitled for exclusive use, occupation and possession of the said premises and every part thereof and except him no other person or persons are in use, occupation and enjoyment of the said premises or any part thereof and has full powers and absolute authority to deal with and dispose off the said premises.
 - c. It is expressly agreed by and between the parties hereto that the Vendor shall obtain No-objection certificate of the Builders for the transfer of the said premises from the name of the Vendor to the Purchaser and shall hand over copy of the same to the Purchaser as



297

10

लाइनर-3

२०१० १३९

SCHEDULE OF THE PROPERTY

२०१०

All the piece and parcel of the immovable property being **FLAT NO.601**,
 admeasuring about **358.98 sq.ft.** Carpet area, on the **6th FLOOR**, in the
"A" Wing of the building known as "**SILVER CREST**" of **RAHEJA**
VIHAR situated at Plot No.B, Andheri (E), Mumbai-400072, lying on the
 land bearing C.T.S. No 119F/1A, Village Tungwa, Thulka-Kurla (B.S.D.),
 bearing a Post office Mumbai and within the limits of the **MUMBAI**
MUNICIPAL CORPORATION.

IN WITNESS WHEREOF THE PARTIES HERETO HAVE HEREBUNTO SET
 AND SUBSCRIBED THEIR RESPECTIVE SIGNATURE THE DAY AND
 THE YEAR FIRST HEREINABOVE WRITTEN.

SIGNED SEALED AND DELIVERED

BY THE WITHIN NAMED "**VENDOR**"

MR CHANDRASHEKHAR PRABHAKAR PHANSATKAR

Mr. P. Phansatkar



PAN NO. : AADLPF1489E

In the presence of

1. Amol D. Shinde *Amol D. Shinde*

2.

Amol D. Shinde

SIGNED SEALED AND DELIVERED BY

WITHIN NAMED "**PURCHASER**"

MR ASHOK MAHADEV VANGE


PAN NO. : AASZPV2693D

In the presence of

Amol D. Shinde
1. Amol D. Shinde *Amol D. Shinde*
Amol D. Shinde


(G)

२९



नोंदणीचे प्रमाणपत्र

नोंदणी क्रमांक : एमयुएम-२/डब्ल्यू-एल/एचएसजी/(टी.सी)/१९०२/२००९-२०१०/सन-२००९
 तिनाक ३०/०५/२००९
 या प्रमाणपत्राबाबरे प्रमाणित करण्यात येत आहे की,

सिल्वर क्रेस्ट को-ऑप हौसिंग सोसायटी लि.

प्लॉट नं.३१, सी. टी. एस. नं. १७२, एफ/१५, तुगा व्हिलेज, रहेजा

विहार, पवई, मुंबई ४०० ०९२

ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्थाचे नियम १९६१ चे नियम ५ अन्वये नोंदण्यात आलेली आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण

'गृहनिर्माण संस्था'

असून उप-वर्गीकरण

भाडेकरू सहभागीदारी संस्था

आहे.

कार्यालयीन मोहर



स्थळ मुंबई
नं. १५१ मुंबई (कोकण भवन)

दिनाक ३०/०५/२००९


सहो

हुद्दा

(डि. बी. पाटील)

प्रपनिधिक

सहकारी संस्था प्रतिविभाग, मुंबई



Note:-Generated Through eSearch
Module, For original report please
contact concern SRO office.

300

सूची क्र.2

दुर्घम निबंधक : कुर्ला । (कुर्ला)

दस्त क्रमांक : 1314/2010

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : तुंगवा

(1) विलेखाचा प्रकार	करारनामा
(2) मोबदला	रु. 2500000
(3) बाजारभाव(भाडेपट्टयाच्या बाबतितपटाकार आकारणी देतो की पटटेदार ते नमुद करावे)	रु. 3051500
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	पातिकेचे नाव: इतर वर्णन: मौजे तुंगवा ----- फ्लॅट नं 601, 6 वा मजला, ए विंग, सिल्वर क्रेस्ट को ऑ हौ सो लि, रहेजा विहार, प्लॉटनं बी, अंधेरी पुर्व मुं 72 ----- स्टीलट +7 मजले, सिटी एसनं 119एफ / 1 ए, क्षेत्र 358.98 चौ फुट कारपेट
(5) क्षेत्रफळ	-
(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेक्का.	-
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहन ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुक्मनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:- चंद्रशेखर प्रभाकर फणस्टकर -- वय:- 46 पत्ता:- ६०१, ६ वा मजला, ए विंग, सिल्वर क्रेस्ट को ऑ हौ सो लि, रहेजा विहार, प्लॉटनं बी, अंधेरी पुर्व मुं ७२ पिन कोड:--पैन नं:- ADLPP1480F
(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुक्मनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता	2): नाव:- अशोक महादेव वनगे -- वय:- 41 पत्ता:- ४०१-१२ बी, अभिलाशा सोसा, म्हाडा कॉलनी चांदीवली, साकीनाका मुं ७२ पिन कोड:--पैन नं:- ABZPV0694B
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	29/01/2010
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	04/02/2010
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	1314/2010
(12) बाजारभावप्रमाणे मुद्रांक शुल्क	152250
(13) बाजारभावप्रमाणे नोंदणी शुल्क	30000
(14) शेरा	-